



उल्हासनगर महानगरपालिका
ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION

मालमत्ता कर विभाग

Head Office Ground Floor, Ulhasnagar 421-003 dist. Thane, Maharashtra

(मिळकत कर आकारणी विशेष नोटीस)

(महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम नं. १३०, १९६२ (अ), २६० (अ), १५६, १६५ (अ) तसेच
अधिनियमांचे अनुसूची 'क' चे प्रकरण ८ (कराधान विषय) राष्ट्रीय विषय १५ (५) व विषय २५ (२) अन्वये)

डा.क. उमपा/कर-विभाग/पु-८५६८

प्रति,

MADHU A WADHWA

११६

दि. ८/४/२०२३

मालमत्ता क्र. 58DH012170600 जुना मालमत्ता क्र. UPIC 1081

आपणास कळविण्यात येते की, युनिट क्र. ८ मधील बाई क्र. 58 येथील ROOM NO.2, BK NO.1903, O.T. SEC. NEAR KAILASH COLONY, ULHASNAGAR 5 याठिकाणी बांधकामात बदल निर्दर्शनास आले असून त्याअनुषंगाने दि. 01/04/2022 To 31/03/2023 या मुदतीत कर आकारणी करणेसाठी मालमतेचे वार्षिक करयोग्य मूल्य 6034 निश्चित केले आहे. सदर करयोग्य मूल्य व त्यानुसार वर नमूद केलेल्या काळावरील प्रती

बांधकाम प्रकार	वापराचा प्रकार	चटई क्षेत्रफळ	करनिर्धारण वर्ष	करयोग्य मूल्य
RCC RCC	Resi Resi	195.75 186.88	01/04/2022 01/04/2022	3087 2947
382.63				6034

कराचे तपशील

अ. क्र.	कराचे प्रकार	कराचे दर	एकूण रक्कम
(१)	सर्व साधारण कर	28%	1690
(२)	महानगरपालिका शिक्षण कर	5%	302
(३)	मलप्रवाह कर	7%	422
(४)	पथ कर	8%	483
(५)	वृक्ष कर	0.5%	30
(६)	पाणीपुरवठा लाभ कर	5%	302
(७)	मलप्रवाह सुविधा लाभ कर	3%	181
(८)	शासकीय शिक्षण कर	Residential - 6% Non-Residential - 0%	362
(९)	शासकीय रोजगार हमी कर		0
(१०)	मोठ्या निवासी जागेवरील कर	10%	603
(११)	पाणी पट्टी (प्रति महिना)	300 per month	3600
(१२)	विशेष साफ सफाई कर		0
(१३)	अग्निशमन सेवा कर	2%	121
(१४)	उपयोगकर्ता शुल्क		695
(१५)	अनाधिकृत बांधकाम शास्ती		0
			8791

वरील कर आकारणी बाबतची तपशीलवार माहिती कार्यालयीन कामाचे दिवशी मुख्य कार्यालयातील कर वसुली विभागात मिळेल. तरी या कर आकारणी संबंधी तुमची काही तक्रार असल्यास ती ही नोटीस मिळाल्यापासून २१ दिवसांचे आत उप-आयुक्त (कर), महानगरपालिका कार्यालय, उल्हासनगर यांचेकडे योग्य त्या कारणास्तव व पुराव्यासह लेखी स्वरूपात दाखल करावी. मुदतीत हजरत न घेतल्यास वरील प्रमाणे निश्चित केलेले करयोग्य मूल्य व कर आकारणी कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

तसेच जागेच्या मालकी हक्काबाबत वाद उपस्थित झाल्यास त्याचे निराकरण आपणांस करावे लागेल.

Madhu A. Wadhwa

Madhu A.

(उप-आयुक्त (कर))

उप-आयुक्त (कर)

अधिकृत बांधकामास कर आकारणी केल्यास अथवा कर भरल्याने बांधकाम अधिकृत होत नाही. कर आकारणी अथवा कर भरल्याने कोर्टातील काज्यास व निकालांवर कार्यवाही करण्यास बाधा येणार नाही याची नोंद घ्यावी.)